



महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग चार-क

वर्ष ४, अंक ३४]

गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २२-२८, २०१८/अग्रहायण १-७, शके १९४०

[पृष्ठे २, किंमत : रुपये ६.००

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाव्यतिरिक्त इतर वैधानिक प्राधिकाऱ्यांनी तयार केलेले (भाग एक, एक-अ व एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले वैधानिक नियम व आदेश यांव्यतिरिक्त इतर) वैधानिक नियम व आदेश ; यात भारत सरकार, उच्च न्यायालय, पोलीस आयुक्त, आयुक्त (राज्य उत्पादन शुल्क), जिल्हा दंडाधिकारी व निवडणूक आयोग, निवडणूक न्यायाधिकरण, निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक आयोगाखालील इतर प्राधिकारी यांनी तयार केलेले वैधानिक नियम व आदेश यांचा समावेश होतो.

नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा यांचे कार्यालय

रॉयल इन्शुरन्स इमारत, ५वा मजला, १४, जमशेटजी टाटा रोड,
चर्चगेट, मुंबई ४०० ०२०, दिनांक १६ नोव्हेंबर २०१८.

वाचा.—(१) क्र. निशि/केरो/२०१७/१८/प्र. क्र. १२/सहा/जा. ३३६, दिनांक १ नोव्हेंबर २०१८.

(२) शासन पत्र क्रमांक रॉकेल. २०१८/प्र.क्र. १/ना.पु. २७, दिनांक १४ मे २०१८.

(३) राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग यांचा दिनांक १६ नोव्हेंबर २०१८ रोजी प्राप्त ई-मेल संदेश.

(४) दि केरोसीन (रेस्ट्रीक्शन ऑन यूज ऑण्ड फिक्सेशन ऑफ सिलिंग प्राईस) ऑर्डर, १९९३.

अधिसूचना

क्रमांक निशि/केरो/२०१७/१८/प्र. क्र. १२/सहा/जा. ३४६.—शासनाने संदर्भ क्र. (२) च्या पत्रान्वये नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई यांनी राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग यांच्याकडून सुधारित डेपो दर प्राप्त करून घेऊन, त्या आधारे केरोसीनचे दर सुधारित करण्याची कार्यवाही करावी, असे आदेशित केले आहे ;

ज्याअर्थी, सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील एक्स-डेपो दरामध्ये दिनांक १६ नोव्हेंबर २०१८ पासून सुधारणा केलेली असल्याचे राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग, मुंबई यांनी या कार्यालयास संदर्भ क्र. (३) च्या ई-मेल संदेशाद्वारे कळविले आहे. त्या अनुषंगाने सुधारित एक्स-डेपो दराचा तक्ता सोबत पाठवून सदर सुधारित एक्स-डेपो दराच्या अनुषंगाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरित करण्यात येणाऱ्या केरोसीनचे घाऊक व किरकोळ विक्री दर निश्चित करून, त्याबाबत आदेश निर्गमित करणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, वाचा क्र. (४) मध्ये नमूद आदेशान्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, दिलीप शिंदे, नियंत्रक, शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई, मुंबई शहर शिधावाटप क्षेत्रातील (मुंबई शहर व मुंबई उपनगर), केरोसीनच्या घरगुती वापराचे घाऊक व किरकोळ विक्रीचे दर दिनांक १६ नोव्हेंबर २०१८ पासून पुढील आदेश होईपर्यंत तात्काळ अंमलात आणणेकरिता पुढीलप्रमाणे अधिसूचित करित आहे :-

तक्ता

| अ. क्र. | बाब | सध्याचा दर (रुपये प्रति कि. लि.) | सुधारित दर (रुपये प्रति कि. लि.) |
|---------|---|---|---|
| (१) | (२) | (३) | (४) |
| ए | एक्स डेपो दर (रुपये प्रति कि. लि.) | २४३०२.०० | २४,५५२.०० |
| बी | वस्तू व सेवा कर (जी.एस.टी.) @ ५% | १२१५.१० | १२२७.६० |
| सी | घाऊक विक्रेत्यासाठी एकूण खरेदी किंमत [ए+बी] | २५५१७.१० | २५७७९.६० |
| डी | (i) घाऊक विक्रेत्याचे कमिशन | १००८.८३ | १००८.८३ |
| | (ii) तापमान बदलामुळे येणाऱ्या घटीच्या व हाताळणूक तुटीच्या प्रतिपूर्तीसाठी असाधारण भत्ता. | ९९.०० | ९९.०० |
| | (iii) (A) वाहतूक खर्च | २८०.७९ | २८०.७९ |
| | (B) डिझेलव्यतिरिक्त अनुषंगिक बाबींचा खर्च | ७०.२० | ७०.२० |
| | (C) डिझेलवरील खर्चात झालेली वाढ | ५३.८५ | ५३.८५ |
| | एकूण-वाहतूक खर्च (A+B+C) | ४०४.८४ | ४०४.८४ |
| | (iv) पथ कर (Toll Tax) | ७०.०० | ७०.०० |
| | (v) घाऊक वितरकांना पूर्णांकाचा लाभ | ८.१९ | ५.८१ |
| | (vi) एकूण किंमतवाढ : [डी (i) + डी (ii) + डी (iii) + डी (iv) + डी (v)] | १५९०.८६ | १५८८.४८ |
| इ | एकूण किंमत वाढीवर, वस्तू व सेवा कर (जी.एस.टी.) @ ५% [डी (vi) च्या ५%]. | ७९.५४ | ७९.४२ |
| एफ | एकूण [सी + डी (vi) + इ] घाऊक विक्रीचा दर | २७१८७.५० | २७४४७.५० |
| एफ-१ | किरकोळ विक्रेत्यांसाठी खरेदी किंमत | २७१८७.५०** (किंमत रुपये २५८९२.८६+ | २७४४७.५०** (किंमत रुपये २६१४०.४८+ |
| | वस्तू व सेवा कर रुपये १२९४.६४) | | वस्तू व सेवा कर रुपये १३०७.०२) |
| जी | किरकोळ विक्रेत्याचे कमिशन (तुटीच्या लाभांसह) | ४५०.०० | ४५०.०० |
| एच | किरकोळ विक्रेत्याचे कमिशन (तुटीच्या लाभांसह) वर टक्के वस्तू व सेवा कर (जी.एस.टी.) (जी च्या ५ टक्के). | २२.५० | २२.५० |
| आय | किरकोळ विक्री दर (रुपये प्रति किलोलिटर) | २७६६०.००** (किंमत रुपये २६३४२.८६+ | २७९२०.००** (किंमत रुपये २६५९०.४८+ |
| | वस्तू व सेवा कर रुपये १३१७.१४). | | वस्तू व सेवा कर रुपये १३२९.५२). |
| जे | किरकोळ विक्री दर (रुपये प्रतिलिटर) | २७.६६ | २७.९२ |

शासन परिपत्रक क्र. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग क्रमांक केईआर. १३७६/३७६९/सतरा, दिनांक १७ डिसेंबर १९७६ नुसार पूर्णांकाचा लाभ एकाच पातळीवर (घाऊक वितरक), घाऊक दरामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.

दिलीप शिंदे,

नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई.